

सुसंधी

मानवाच्या प्राक्तनाची स्वामिनी आहे मी!
भाग्योदय, कीर्ती आणि प्रीती माझ्या चरणांचे दास

स्वैर संचार माझा शेत-मळे गावात जाते मी शहरांस
विराण वाळवंटात, सागरातही संचरत असते मी

झोपडी असो महाल, खोपटे वा वखार सर्वत्र कधी ना कधी
अनाहूतपणे जातेच, आणि वाजवते त्यांच्या दाराची कडी

निद्रिस्त असाल, सावध व्हा, उठा पक्वान्ने बाजूला सारून
मी मागे फिरायच्या आत! हाच काळ आहे भाग्योदयाचा

इच्छा साध्य होती ज्यांचा मनसुबा मला अनुसरायचा
मृत्यू जरी अटळ, तरी जातात ते सर्व अडथळे ओलांडून

पण शंकित राहून पाय मागे घेती मार्ग त्यांचा दैन्याचा
दुःख दारिद्र्य येते पदरी त्यांच्या अपयश पडते कोसळून

मग व्यर्थ आहे माझा शोध आणि व्यर्थ त्या प्रार्थना
ना मी ओ देत हाकांना त्यांच्या ना परत येते मी पुन्हा

“Opportunity” by John James Ingalls
Translated by Abhay B. Joshi and Milind A. Toro